

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. १४ फेब्रुवारी २०१९

पीसीपीएनडीटीच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान संदर्भात लवकरच डॉक्टरांची कार्यशाळा

अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांचे निर्देश
: आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा

नागपूर, ता. १४ : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदान तंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरिता असलेल्या दक्षता पथकाच्या वतीने नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच शहरातील डॉक्टरांची आयएमएच्या सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. यात दक्षता समितीचे कार्य आणि डॉक्टरांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे आणि व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली.

गर्भधारणा व प्रसवपूर्व लिंगनिदान तंत्र कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता नेमण्यात आलेल्या दक्षता पथक समितीची बैठक बुधवारी (ता. १३) मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्यासह समितीचे सदस्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. आशीष देसावल, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार, पीसीपीएनडीटीच्या नोडल ऑफिसर डॉ. भावना सोनकुसळे, विधी सल्लागार व्यंकटेश कपले, समितीचे सदस्य तथा मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, अॅड. वैशाली वाघमारे, वाहतूक पोलिस शाखेच्या ए.एस.आय. मंगला हरडे उपस्थित होत्या.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नोडल ऑफिसर डॉ. भावना सोनकुसळे यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण ६०६ सोनोग्राफी केंद्र असून त्यापैकी ३७६ सुरु आहेत. १० केंद्र तात्पुरते बंद असून २२० केंद्र बंद असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी यावेळी सोनोग्राफी केंद्रांना देण्यात येणाऱ्या अकस्मात भेटीदरम्यान आढळून आलेल्या त्रुट्यांबाबत त्यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसचा आढावा घेतला. डॉ. भावना सोनकुसळे यांनी याबाबत माहिती दिली. पीसीपीएनडीटीतर्फे 'बेटी बचाओ' या विषयांवर कार्यशाळा राबविण्यात आल्याचे सांगितले. अन्य उपक्रमांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. वर्षा ढवळे यांनी यावेळी रुग्णालयांना नोंदणी नूतनीकरणासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात माहिती दिली. ही प्रक्रिया सोपी झाल्यास शहरातील डॉक्टरांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावर अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी, तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया कशी सोपी करता येईल, यासंदर्भात तातडीने अहवाल तयार करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. अन्य विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.